

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन परिपत्रक क्र. स्वमअ २०१५/ प्र.क्र. २२८/ नवि-३४

शहीद राजगुरु चौक, मदाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई -४०००३२

दिनांक: १५ ऑक्टोबर, २०१५

- संदर्भ :** (१) केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या डिसेंबर, २०१४ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना.
- (२) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वभाअ २०१५/प्र.क्र.२३/नवि-३४, दिनांक २४ एप्रिल, २०१५
- (३) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक स्वभाअ २०१५/प्र.क्र.२३/नवि-३४, दिनांक १५ मे, २०१५
- (४) राज्य अभियान संचालनालयाचे परिपत्रक क्रमांक राअसं/कार्यान्वयन सूचना/४२/ १५-१६ दिनांक २८ जुलै, २०१५

परिपत्रक:

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे हांगदारी मुक्त करणे व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे दोन प्रमुख घटक आहेत.त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शहरे दिनांक २ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत हांगदारी मुक्त करण्याचे व दिनांक २ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत शहरातील घनकचरा १००% गोळा करणे, त्याची वाहतूक करणे व त्यावर शास्त्रोक्त प्रक्रीया करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठरविलेले आहे व त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी मिशन मोड पध्दतीने करण्यात येत आहे.

२. या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊन शहरे हांगदारी मुक्त व स्वच्छ करण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वच्छेने काही शहरे दत्तक घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार या परिपत्रकासोबतच्या जोडपत्रात नमूद केल्यानुसार विभागातील अधिकाऱ्यांनी स्वच्छेने शहरे दत्तक घेण्याची तयारी दर्शविली आहे. ही बाब विचारात घेवून या परिपत्रकासोबतच्या जोडपत्रात दर्शविल्यानुसार शहरे दत्तक घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. संबंधित अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या शहराच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्कात राहून व आवश्यकतेनुसार संबंधित शहरांस भेट देवून शहर हांगदारी मुक्त व स्वच्छ करण्यात सहकार्य करावे व त्याबाबतची माहिती वेळोवेळी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना कळविण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१०१५१७०७११४९२५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावांने

(सुधाकर झा. बोबडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
- ४) आयुक्त, तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई
- ५) सचिव (नवि-२) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
- ६) विभागीय आयुक्त (सर्व)
- ७) जिल्हाधिकारी (सर्व)
- ८) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
- ९) उप सचिव, नगर विकास विभाग (नवि३४)
- १०) मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व)
- ११) उप संचालक, नगरपालिका शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व)
- १२) जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय (सर्व)
- १३) सर्व संबंधित अधिकारी.
- १४) निवडनस्ती नवि-३४ नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई

जोडपत्र-

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नांव व पदानाम	दत्तक घेतलेली नगरपरिषद
१.	श्री. जी.ए. लोखंडे, उप सचिव	विटा जि. सांगली
२.	श्री. पां.जो. जाधव, उप सचिव	पालघर
३.	श्री. सं.श.गोखले, उप सचिव	काटोल, उमरेड व कळमेश्वर जि. नागपूर
४.	श्री. श्री.द.यादव, उप सचिव	म्हसवड जि. सातारा
५.	श्री सुधाकर झा. बोबडे, अवर सचिव	जालना नगरपरिषद व सातारा जिल्हयातील सर्व नगरपरिषदा (म्हसवड वगळून)
६.	श्री. अजित कवडे, अवर सचिव	मंगळवेढा
७.	श्री. स.दि.खरात, अवर सचिव	पाथर्डी जि. अहमदनगर
८.	श्री. निलेश पोतदार, कक्ष अधिकारी	तासगांव
९.	श्री. मिलिंद कुलकर्णी, अवर सचिव	कुळगांव-बदलापूर
१०.	श्री. विवेक कुंभार, अवर सचिव	इचलकरंजी
११.	श्री. संजय वारंग, कक्ष अधिकारी	डहाणू
१२.	श्री. राजेश पाध्ये, कक्ष अधिकारी	पनवेल
१३.	श्री. उदय सार्दळ, कक्ष अधिकारी	देवळाली-प्रवरा
१४.	श्री. सुहास ममदापूरकर, कक्ष अधिकारी	अंबरनाथ
१५.	श्री. राजीव आंबीकर, कक्ष अधिकारी	तिरोरा, जि. गोंदिया
१६.	श्री. शशिकांत योगे, कक्ष अधिकारी	तुळजापूर जि. उस्मानाबाद बार्शी जि. सोलापूर
१७.	श्री. सुनिल धोंडे, कक्ष अधिकारी	श्रीगोंदा
१८.	श्री. राजेंद्र कौरते, कक्ष अधिकारी	खापा
१९.	श्री. संजय जगताप, सहायक	बीड
२०.	श्री. विजय वक्ते, सहायक	फैजपूर जि. जळगाव
२१.	श्री. राजू अंबाडेकर, सहायक	चांदूर रेल्वे व मोर्शी जि. अमरावती